

Date: August 11, 2022

The Manager DCS - CRD BSE Limited Phiroze Jeejeeboy Towers Dalal Street, Fort, Mumbai- 400 001 Fax No.: 22722037/39/41/61/3121/3719 <u>BSE Scrip Code: 539056</u>	The Manager Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5 th Floor, Plot no. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E) Mumbai- 400 051 Fax No.: 26598237/38 <u>NSE Scrip Symbol: IMAGICAA</u>
--	--

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Publication – Intimation of Thirteenth Annual General Meeting.

Please find enclosed herewith the newspaper publication for intimation of Thirteenth Annual General Meeting for the Financial Year 2021-22, to be held on Thursday, 15th September, 2022 at 11:00 A.M.

The advertisements appeared in “Business Standard”, all India editions in English language and “Sakal”, Mumbai edition in Marathi Language on August 11, 2022 in terms of the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The said notice is also available on the Company’s website at www.imagicaaworld.com

We request you to take note of the same.

Thanking you.
Yours faithfully,

For **Imagicaaworld Entertainment Limited**

Swapnil Chari
Jt. Company Secretary & Compliance Officer
(Membership No.: A58292)

Encl: As above

SYNERGY GREEN INDUSTRIES LIMITED					
CIN : L27100PN2010PLC137493					
392, E Ward, Shahupuri, Assembly Road, Kolhapur - 416001.					
Tel : (0231) 2658375 Email : nmm@synergygreenind.com					
Website : www.synergygreenind.com					
Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2022					
(Rs. In Lakhs except earning per share data)					
Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations	5,171.05	8,246.82	5,148.85	28,491.69
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	-239.94	361.80	6.78	306.63
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	-239.94	361.80	6.78	306.63
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	-176.70	191.92	19.45	142.82
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-183.75	181.07	16.50	114.63
6	Equity Share Capital	1,413.00	1,413.00	1,413.00	1,413.00
7	Other equity excluding Revaluation Reserves	--	--	--	2,003.38
8	Earnings Per Share (of Rs. 10/-each) (for Continuing and discontinued operations)	-1.25	1.36	0.14	1.01
	1. Basic :				
	2. Diluted :				

Notes :

- The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on August 10, 2022. The Statutory Auditors have carried out the Limited Review for the quarter ended June 30, 2022 pursuant to the Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
- The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended June 30, 2022 filed with the stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of Quarterly financial results are available on the Stock Exchange of BSE at www.bseindia.com, NSE at www.nseindia.com and on company's website at www.synergygreenind.com.

For and on behalf of the Board of Directors
Sd/-
Sachin R. Shirgaokar
Chairman & Managing Director

Place : Kolhapur
Dated: 10.08.2022

Archean Chemical Industries Limited					
(Formerly known as Archean Chemical Industries Private Limited)					
CIN : U24298TN2009PLC072270					
Regd Office: No.2, North Crescent Road, T Nagar, Chennai - 600 017					
Regulation 52 (8), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015					
Statement of Unaudited Standalone Financial Results for the quarter ended June 30, 2022 (Rs. in Lakhs)					
Sl. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		June, 2022	March 31, 2022	March 31, 2022	March 31, 2022
		Unaudited	Audited	Audited	Audited
1.	Total Income from Operations	40,905.66	37,639.74	114,308.00	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	11,320.87	10,726.26	25,141.75	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	11,320.87	10,726.26	25,141.75	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	8,463.80	8,192.01	18,861.39	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	8,460.16	8,208.56	18,871.26	
6.	Paid up Equity Share Capital	1,926.67	1,926.67	1,926.67	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	32,802.52	24,342.36	24,342.36	
8.	Securities premium account	15,085.52	15,085.52	15,085.52	
9.	Net worth	34,729.19	26,269.03	26,269.03	
10.	Paid up Debt Capital / Outstanding Debt	91,558.35	92,187.33	92,187.33	
11.	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	
12.	Debt Equity Ratio in times	2.6	3.5	3.5	
13.	Earnings per Share (of Rs.2/- each) (for continuing and discontinued operations) Basic and Diluted	8.2	7.9	18.3	
14.	Capital Redemption Reserve	-	-	-	
15.	Debt Service Coverage Ratio (without considering the exceptional items)	4.0	3.7	2.6	
16.	Debt Service Coverage Ratio (without considering the exceptional items)	4.0	3.7	2.6	
17.	Interest Service Coverage Ratio	3.9	3.7	2.6	

Notes :

- Archean Chemical Industries Limited (formerly known as Archean Chemical Industries Private Limited) was incorporated on July 14, 2009. The Company is into manufacturing of Marine Chemicals. The manufacturing location is at Gujarat. On December 15, 2021, the Company has changed from private limited to public limited company.
- These results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (IndAS) prescribed under Section 133 of the Companies Act 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
- The Company is primarily engaged in the business of manufacture of marine chemicals which is considered as one reportable segment and hence, no separate additional disclosures of segment information have been made is to be made under Ind AS 108 - Operating Segments.
- Previous year / period figures have been regrouped wherever necessary.
- The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock exchange under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the quarterly financial results are available on the website of the BSE Limited (www.bseindia.com) and the company (www.archeanchemicals.com).
- For other line items referred in Regulation 52(4) of the LODR regulations, pertinent disclosures are available on the website of the BSE Limited (www.bseindia.com) and the company (www.archeanchemicals.com).

For and on behalf of the Board of Directors
Sd/-
Managing Director
DIN: 01952929

Place : Chennai
Date : August 10, 2022

MANGALAM ENGINEERING PROJECTS LTD.					
Regd. Office : 101C, Ground Floor, Kundan House, Harrinagar Ashram, Mathura Road, New Delhi-110014					
CIN : L74899DL1984PLC017366					
Website: www.mangalamengineering.com Email: info@mangalamengineering.com					
Extract of Un-Audited Financial Results for the Quarter ended 30.06.2022 (₹ in Lacs)					
Sl. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	30.06.2021
		(Un-Audited)	(Audited)	(Un-Audited)	(Audited)
1	Total income from operations (net)	1.08	24.63	1.88	
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(7.50)	14.85	0.26	
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(7.50)	14.85	0.26	
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(6.83)	15.38	0.25	
5	Total comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(394.64)	1,493.85	935.24	
6	Equity Share Capital	122.5	122.5	122.5	
7	Other Equity (excluding Revaluation Reserve)	-	-	-	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	(0.56)	1.26	0.02	
	Basic :	(0.56)	1.26	0.02	
	Diluted:	(0.56)	1.26	0.02	

Notes: -1) The full format of the Unaudited Quarterly Financial Results are available on Company's website (www.mangalamengineering.com) and the Stock Exchange website of MSEIL (www.mseil.in).
2) The above Un-Audited Results for the quarter ended on June 30, 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on August 10, 2022.

Nawal Khandelwal
DIN : 0077629
Director

Place : Kolkata
Dated : 10th August, 2022

Imagicaa	
theme park - water park - snow park - hotel	
Imagicaa World Entertainment Limited	
CIN: L92490MH2010PLC199925	
Reg. Off. : 30/31, Sandgawadi, Khopoli-Pali Road, Taluka Khalapur, District Raigad 410 203	
Corp. Off. : 201 2nd Floor, Landmark Building, opp Infinity Mall, Off New Link Road, Andheri (West), Mumbai 400053	
Tel: +91 22 4068 0000; Fax: +91 22 4068 0088	
Email: compliance@imagicaa.com Website: www.imagicaa.com	

NOTICE

Notice is hereby given that pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013, Rules made thereunder and General Circular No. 20/2020 dated May 05, 2020 read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020 and General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 along with General Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and May 5, 2022 issued by Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/ P/2020/79 dated 12th May 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") and in compliance with the provisions of the Act and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the Thirteenth Annual General Meeting of Imagicaa World Entertainment Limited for the Financial Year 2021-2022 for the members of Imagicaa World Entertainment Limited will be held on Thursday, September 15, 2022 at 11:00 a.m. through video conferencing facility/ other Audio Video measures without any physical presence of members. The Process of participation in the Annual General Meeting will be provided in the Notice of the Annual General Meeting.

The Members who have still not registered their email ID with the Company can get their email IDs registered in the following manner:

- For Members holding shares in physical form and who have not updated their email addresses with the Company, please send scan copy of a signed request letter mentioning the folio number, complete address, email address to be registered along with scanned self-attested copy of the PAN and any document (such as Driving License, Passport, Bank Statement, AADHAR) supporting the registered address of the Member, by email to the Company's email address compliance@imagicaa.com
- For the members holding shares in demat form, please update/ register your email address through your respective Depository Participants

The Company is providing facility of remote e-voting as well as e-voting at the Annual General Meeting on the businesses contained in the Notice of the Annual General Meeting. Members have the option to cast their vote on the Resolutions using the remote e-voting facility or e-voting at the Annual General Meeting. The details of e-voting system and detailed procedure of remote e-voting and e-voting at the Annual General Meeting will be specified in the Notice of the Annual General Meeting.

For Imagicaa World Entertainment Limited
SD/-
Swapnil Chari
Company Secretary & Compliance Officer

Place: Mumbai
Dated: August 10, 2022


Unaudited standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2022 (₹ Crores)									
Sr. No.	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter ended		Year ended		Quarter ended		Year ended	
		June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	March 31, 2022	June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	March 31, 2022
		(Unaudited)	(Note 2)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Note 2)	(Unaudited)	(Audited)
1	Revenue from operations	1,686.65	1,493.56	1,184.49	6,140.40	1,695.92	1,502.12	1,194.91	6,170.92
2	Profit before exceptional items and tax	278.35	243.69	171.02	1,027.09	245.50	235.36	169.69	983.47
3	Profit before tax	264.05	243.69	303.38	1,159.45	263.13	271.51	313.75	1,206.98
4	Profit after tax	198.80	189.15	236.62	886.65	198.13	216.27	246.94	933.74
5	Total comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	198.31	197.45	234.92	886.59	197.76	225.53	245.12	934.30
6	Equity share capital (Face value ₹ 2 each)	55.44	55.44	55.44	55.44	55.44	55.44	55.44	55.44
7	Other equity (as per Audited Balance Sheet)				4,797.22				5,089.53
8	Basic and diluted EPS (Not annualized) (₹)	7.17	6.82	8.54	31.99	7.15	7.80	8.91	33.68

Notes:

- The above is an extract of the detailed financial results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on the stock exchange websites (URL-www.nseindia.com and www.bseindia.com) and also on above mentioned website of the Company.
- The amounts pertaining to the quarter ended March 31, 2022 are the balancing amounts between the audited amounts for the year ended March 31, 2022 and unaudited amounts for the nine months ended December 31, 2021.

For Cummins India Limited
Ashwath Ram
Managing Director
DIN: 00149501

Place: Pune
Date: August 10, 2022



Cummins India Limited

Registered Office : Cummins India Office Campus, Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045, Maharashtra, India
Telephone : (020) 67067000 Fax : (020) 67067015. E-mail : cil.investors@cummins.com. Website: www.cumminsindia.com
(CIN: L29112PN1962PLC012276)

Unaudited standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2022 (₹ Crores)

Sr. No.	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter ended		Year ended		Quarter ended		Year ended	
		June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	March 31, 2022	June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	March 31, 2022
		(Unaudited)	(Note 2)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Note 2)	(Unaudited)	(Audited)
1	Revenue from operations	1,686.65	1,493.56	1,184.49	6,140.40	1,695.92	1,502.12	1,194.91	6,170.92
2	Profit before exceptional items and tax	278.35	243.69	171.02	1,027.09	245.50	235.36	169.69	983.47
3	Profit before tax	264.05	243.69	303.38	1,159.45	263.13	271.51	313.75	1,206.98
4	Profit after tax	198.80	189.15	236.62	886.65	198.13	216.27	246.94	933.74
5	Total comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	198.31	197.45	234.92	886.59	197.76	225.53	245.12	934.30
6	Equity share capital (Face value ₹ 2 each)	55.44	55.44	55.44	55.44	55.44	55.44	55.44	55.44
7	Other equity (as per Audited Balance Sheet)				4,797.22				5,089.53
8	Basic and diluted EPS (Not annualized) (₹)	7.17	6.82	8.54	31.99	7.15	7.80	8.91	33.68

Notes:

- The above is an extract of the detailed financial results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on the stock exchange websites (URL-www.nseindia.com and www.bseindia.com) and also on above mentioned website of the Company.
- The amounts pertaining to the quarter ended March 31, 2022 are the balancing amounts between the audited amounts for the year ended March 31, 2022 and unaudited amounts for the nine months ended December 31, 2021.

For Cummins India Limited
Ashwath Ram
Managing Director
DIN: 00149501

Place: Pune
Date: August 10, 2022

Making people's lives better by powering a more prosperous world

JAYANT AGRO-ORGANICS LIMITED	
Leadership through Innovation	
CIN: L24100MH1992PLC066691	
Regd. Off: 701, Tower "A", Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013	
Email: investors@jayantagro.com , Website: www.jayantagro.com	
Phone: 022-40271300, Fax: 022-40271399	

NOTICE

(for the attention of Equity Shareholders of the Company)

Sub.: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

This notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("the Rules").

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more in the name of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has been sending individual communications to the concerned shareholders with respect to transfer of shares to IEPF Authority in respect of which dividend had remained unpaid or unclaimed for seven consecutive years or more i.e. from financial year 2014-15 onwards, as on the due date of transfer.

The complete details of such shareholders and their shares which are due for transfer to IEPF Account will be available on the Company's website at www.jayantagro.com. Shareholders are requested to refer the website of the Company to verify the details of their unclaimed dividend and the shares liable to be transferred to IEPF Account.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of dematerialisation and transfer of shares to IEPF Authority as per the Rules and upon such issue, the original certificate(s) which stands registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of such shareholders holding shares in demat form, the transfer of share in demat account of IEPF Authority will be effected by the Company through the respective Depository.

The Shareholders may please note that the above full details of list of such shareholders as uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed to be adequate notice in respect of issue of New Share certificate for the purpose of transfer of shares to demat account of the IEPF Authority pursuant to the Rules.

Please note that the due date for transfer of shares to IEPF is November 29, 2022. Accordingly, all the concerned shareholders are requested to make an application to the Company or the Company's Registrar and Transfer Agent on or before November 10, 2022 with a request for claiming the unclaimed dividend declared during the financial year 2014-15 and onwards to enable the processing of claims before the due date.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by November 10, 2022, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, dematerialise and transfer the shares to IEPF Authority by way of corporate action by the due date as per procedure stipulated in the Rules.

Any further Dividend on such shares shall be credited IEPF. No Claim shall lie against the Company in respect of the unclaimed Dividend and the shares transferred to IEPF. On transfer of the Dividend and the shares to IEPF, the shareholders may claim the same by making an application to IEPF in Form IEPF-5 as per the Rules. The said Form is available on the website of IEPF viz., www.iepf.gov.in.

In case of any queries, the shareholders may contact the Company's Registrar and Transfer Agent, viz. M/s Link Intime India Private Limited, C 101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai - 400083. Tel No: +91 22 49186000; Fax: +91 22 49186060. E-mail id: iepf.shares@linkintime.co.in.

For Jayant Agro-Organics Limited
SD/-
Dinesh Kapadia
Company Secretary & Compliance Officer

Place : Mumbai
Date : August 10, 2022

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022 (Rs. in Lacs except EPS)					
SR. No.	PARTICULARS	QUARTER ENDED		YEAR ENDED	
		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income	3,148.87	3,242.62	3,356.19	13,704.73
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	572.74	676.62	791.00	2,452.10
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items)	572.74	676.62	791.00	2,452.10
4	Net Profit for the period after tax	463.44	418.85	594.90	1,727.94
5	Total Comprehensive Income for the period	463.44	430.83	594.90	1,733.81
A	Paid up Equity Share Capital	1,333.80	1,333.80	1,333.80	1,333.80
B	Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- each)				
	i) Basic (Amount in INR)	3.47	3.14	4.46	12.95
	ii) Diluted (Amount in INR)	3.47	3.14	4.46	12.95

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on company's website at www.cupidlimited.com and on the websites of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

For CUPID LIMITED
SD/-
Pradeep Kumar Jain
Independent Director

Place: Mumbai
Date: 9th August, 2022



CUPID LIMITED

Manufacturer & Exporter of Male Condoms, Female Condoms, Water Based Lubricant and In Vitro Diagnostics (IVD)

A-68, M.I.D.C. (Malegaon), Sinnar, Nashik-422 113, Maharashtra, India,
Tel No.: + 91 2551 230280 / 230772,
Fax: + 91 2551

